

RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED

AN ISO 9001:2015 & 14001:2015 CERTIFIED COMPANY | CIN: L14219MH2005PLC240892

REGD. OFFICE:

B1-401, B WING, BOOMERANG, CHANDIVALI FARM ROAD, ANDHERI EAST, MUMBAI - 400072. M:+91 9724306856 CORPORATE OFFICE:

02, NAVKRUTI APPT., B/H. B.R. DESIGNS, NR. LAL BUNGLOW, ATHWALINES, SURAT - 395007. M: +91 9724326805

Date: 25/08/2023

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai-400001

Script ID/Code

: RAWEDGE / 541634

Subject

: Intimation of Newspaper Advertisement of Notice of 19th Annual General

Meeting, Book Closure and E-Voting

Reference No.

: Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015

Dear Sir/Madam,

We wish to inform that pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of notice published in Newspapers on Friday, 25th August, 2023 regarding 19th Annual General Meeting, Book Closure and E-voting.

1. English Daily: "News Hub" dated 25th August, 2023

2. Regional Language Daily: "Pratahkal" Mumbai dated 25th August, 2023

Kindly take the above information on record and oblige.

Thanking you.

Yours Faithfully,

For Raw Edge Industrial Solutions Limited

Harsh Vimal Soni

Company Secretary & Compliance Officer

ACS No.: 71200

Encl.: As above

NEWS HUB FRIDAY, 25 AUGUST 2023

PUBLIC NOTICE

NOTICE hereby given public at large that, an Original Agreement for sale dated 13/02/2004 between M/s CREATIVE BUILDERS and HASINA S. RAJANI for the Flat No.504, E Wing on the 5th Floor, Society known as Development Green Avenue CHS Ltd Green Avenue, Shanti Park, Mira Road (East), Thane 401 107 along with Original Registration Slip No.1406 dtd 27/2/2004 & document No TNN2 01404-2004 dated 27/02/2004 has been lost/misplaced and in this respect police complaint has been lodged on 24/08/2023 vide Lost Report No.25576-2023 under Mira Road Police Station the founder of the said document please return to the BASHIR S. BARDAI & RAHIM B. BARDAI (Present Owner) or to the undersigned society within 15 days from the publication of this notice, else considered that said documents are lost misplaced permanently

Mr. H.K. Someshwar Advocate, High Court, Bombay C-43/304/Sector-2/Shantinage Mira Road (East), Dist. Thane 401 10' Place: Mira Road (East) 9819409260 Date: 25/08/2023

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clien MR. DILIP JATASHANKAR DESA and MRS. JYOTI DILIP DESAI interested to purchase of said FLAT NO. A/202, SECOND FLOOR, PEARL CHAMBER CO. OP. HSG SOC. LTD., SUMAN COMPLEX AGASHI ROAD, VIRAR (WEST) TAL. VASAI, DIST. PALGHAR.

LATE, MR. SOHANRA MAGANLAL RATHOD & SMT. SAPNAS. RATHOD have purchased the said flat from M/S, PERAI BUILDERS., Vide an agreemen dated 03/04/2000,, the said agreemen is registered at. Sub-Registrar Vasai 2, vide an registered document No printed 1567/2000.

LATE. MR. SOHANRA MAGANLAL RATHOD, died on 27/12/2018, at. VIRAR (W), leaving behind him SMT. SAPNA SOHANRAJ RATHOD (Wife o deceased) is legal heir of said deceased.

Thereafter as legal heirs of aforesaid flat SMT. SAPNAS. RATHOD made an application with all legal, necessary & relevant documents and others legal heirs given NOC in the society for transfer of her undivided share o deceased in said flat in name of SMT SAPNA S. RATHOD. And Society have to start procedure for transfer said flat/shares in the name of SMT SAPNA S. RATHOD.

All persons claiming any interest in the said flat/shares by way of sale, lease exchange, mortgage, lien, trust easement, attachment or otherwise however required to Lodge, their claim/interest together with relevant documents in support thereof at the address mention hereunder written within 14 days from the date o publication of this Notice, failing which shall be presumed that there is n claim over the said flat/shares.

(ADV. NAYAN, B. JAIN) 5, VARTAK HALL. 1ST FLOOR AGASHI RPOAD, VIRAR(WEST).

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Original Agreement for sale Dated 03rd Day of March 2014 and Original Registration Receipt of Document no. TNN7-189 2014 Dated 07-03-2014 executed by and betwee M/S. JIWANSHIL LEASING & FINANCE PVT. LTD AND SHWETA PRADEEP MALASI For th Purchase of Shop no. 11, B Wing, of Building know as Sai Akruti Empire of Old Survey no. 252. New Survey no.43 Hissa no. 9 of Village Navghar Bhayandar (E) Dist Thane - 401105 is misplaced and not traceable missing Compliant Report is filed at Navghar police Station, Bhayandar (E) vide port No. 25174-2023 Dated 22/08/2023

Report No. **25174-2023 Dated 22/06/2023** Any person or persons having any claim or climes ir respect of the aforesaid Original Agreement for sale Dated 03rd Day of March 2014 and Origina Registration Receipt of Document no. TNN7-1894 2014 Dated 07-03-2014 in respect of above said fla premises or any part thereof by way of right, title o nterest, mortgage, encumbrance, lease, lien charge or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing with documentary proof to Adv. Mr. R. J. Mishra Advocate High court at 109, Bhaidaya Nagar, B – Bldg., Near Gopi Mahal Hotel, Navghar Rd, Bhayandar (E), Dist. – Thane within period of 14 Seven) days from this notice otherwise it will be eated that nothing objections or claim is their over

(Advocate High Cour Date: 25/08/2023 NOTARY GOVT. OF INDIA

PUBLIC NOTICE

clients, desires purchase Office No. 101-B, admeasuring area 310.54 Square Feet (Carpet Area), situated or the 1st Floor of a Building known as 'FARRO ABODE CHS standing on the plot of land bearing Tikka No.12, City Survey No. 102, Dr. Lazarus Road, Charai, Thane West 400601 (hereinafter referred to a "Said Property") of Village Thane, situated within the revenue limits of Tehsil Thane and Dis Thane and situated within the limits of Thane Municipal Corporation from Mrs. Nanda Sadashiv Borate (hereinafter referred to as "Said Owner"). My clients on 21.08.2023 had entered Memorandum Understading with Said Owner regarding purchase of Said Property.

I now request the Genera Public that, if anybody have any objections regarding Sale of Said Property and for execution of Sale by Mrs. Nanda Sadashiv Borate in favour of my client and regarding Title of Said Property, kindly submit the same along with proof with me or kindly contact me at my address Office No.2, 1st Floor, Narayan Apartment Behind Anand Ashram, Above Manas Xerox, Tembi Naka Thane (W) within 15 days from the publication of this notice. If any objections are received after stipulated period than neither my client nor me shall be responsible and / or liable to give any answers for the same.

Place: Thane Date: 25/08/2023

Adv. Satish P. Mistry

PUBLIC NOTICE

It is hereby Notified to the Public that Late. Jatin Balkrishna Jogle, his is deceased on dated 15.06.2023., he has Purchased Flat by Registered Sale Deed Vide Serial No. 10320-2006 Dated 28-11-2006 Survey No. 84 82, Old Survey No. 46 61 Village - Nilemore, Room No. – 6, 1st Floor Area 41.54 Sq. Meters HEMALI APARTMENT CHSL., TaL. Vasai, Dist. Palghar. Nallasopara., Smt. Shreya jatin Jogle (Wife), Yashika Jatin Jogle (Daughter), Avighana Jatin Jogle (Son) those are the Legal Heirs, Any Person Having Any Objection in Respect of Sale, Mortgage, Charge, Trust of Otherwise Should Inform in Writing with Evidence to The Address Mentioned Within 15 Days from The Date of Notice.

Smt. Shreya jatin Jogle

PUBLIC NOTICE

BE IT KNOWN TO THE GENERAL PUBLIC AT LARGE THAT my client M/s. Veena Builders and Developers have purchased and acquired on ownership basis, all that piece and parcel of land bearing City Survey no. 291, Tika no. 2, admeasuring 389.60 sq. meters equivalent to 466 sq. yards, along with structure standing thereon consisting of in all 4 tenements, lying, being and situate at Village Chendani, Koliwada Road, Registration Sub-District and District Thane and now within the limits of Thane Municipal Corporation from its owner namely MR.MAKARAND YASHWANT PARANJPE of Thane, for valuable consideration, under a Registered Indentures.

ANY PERSON, Body, Institution etc. having any claim and/or objectio in respect of or against or relating to or touching upon the property, described hereinabove and/or for the transaction of conveyanc of the Said Property by the above named owner in favouor of my client, by way of sale, interest, lease lien, mortgage, charge, gift, easement, maintenance or otherwise, SHALL communicate the same to the undersigned at his address within 14 days from the publication of this notice, with the documentary evidence in suppor thereof FAILING WHICH the undersigned shall issue title certificate as aforesaid. PLEASE take a Note of the same (Vijay Kadam)

Advocate Address: 108, Bhiwandiwala Terrace Place: Thane Above Axis Bank, Court Naka, Date: 24.08.2023 Thane (W) 400601

rawedge

RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED CIN: L14219MH2005PLC240892

Reg. Office: B1-401, B Wing, Boomerang, Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai-400072, Maharashtra, India. Mumbai-400072, Maharashtra, India.

Corp. Office: 02, Navkruti Apartment, B/H B.R. Designs, Near Lal Bunglow,
Athwa Lines, Surat - 395007, Gujarat, India.

Tel No.: +91 9724306856/ 9724326805;
Email: info@rawedge.in; Website: www.rawedge.in

ANNUAL GENERAL MEETING (AGM) NOTICE

ANNUAL GENERAL MEETING (AGM) NOTICE

Notice is hereby given that the 19th ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the members of RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED ('the Company') will be held on Friday, the 22th day of September, 2023 at 11:00 A.M. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM), to transact the businesses as set out in the notice of the AGM. In accordance with the General Circular issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023, the Company will send the Notice of the 19th AGM along with its Annual Report 2022-23 through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar &

BOOK CLOSURE NOTICE AND E-VOTING

e closed from Saturday 16th September, 2023 to Friday 22th September, 2023 (both day inclusive or the purpose of AGM. The Cutoff date for providing E-voting is 15th September, 2023. Il the members are hereby informed that: Electronic copies of the Notice of AGM have been sent to all the members whose email IDs at

registered with the Company/ Depository Participant(s). The same is available on Company/ website www.rawedge.in. The dispatches of Notice of AGM have been completed.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-of the control of the contro date of 15th September 2023, may east their vote electronically on the business set out in the Notice of AGM through electronic voting system of NSDL from a place other than the venue of

AGM ("remote e-voting"). All the members are informed that: The Businesses as set out in the Notice of AGM may be transacted through voting by elec

means;
The remote e-voting shall commence on Tuesday, the 19th day of September, 2023 at 09:00 hrs. i. The remote e-voting shall end on Thursday, the 21th day of September, 2023 at 17:00 hrs.;
The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM in the second s

15"September, 2023.

Any person, who acquires shares of the company and become member of the company after the dispatch of the notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 15" September, 2023 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote; A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only;

i. Members may note that: (a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (b) the facility for e-voting shall be made available at the AGM through e-voting and no ballot shall be provided as the meeting will be held through VC/AVM: (c) the members who have cast their vote by remote e-voting will be held through VC/AVM: (c) the members who have cast their vote by remote e-voting

will be held through VC/OAVM; (c) the members who have cast their vote by remote e-votin prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and (d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM as instruction mention in Notice of

i. In case of any queries or issued regarding e-voting, you may refer the Frequently Asked ns (FAOs) and e-vo or write an email to evoting@nsdl.co.in.

For Raw Edge Industrial Solutions Limited Harsh Vimal Soni Company Secretary & Compliance Officer

Process paid

Adv Vinod Gupta

Public notice IN THE COURT OF CIVIL JUDGE (J.D) THANE, AT THANE

CIVIL MISC APPLICATION NO. 583/2021 Exh No.6

BANARASI BACHULAL HALWAI Alias Banarasi Bachulal Gupta and others V/S

GULAMANI BACHULAL HALWAI And others...Non-Applicants The applicants inform that their father. Late Bachulal D. Halwai had expired or 06/06/2020, when he was at Bhayander in his residence address B/307, 308 Sai

Kiran Apt. Above VJSB Bank, Bhayander east, Dist. Thane-401105. Whereas the applicants above named has filed the above mentioned application in the court of Civil Judge (J.D), at Thane for the grant of succession certificate in favor of the applicants u/s. 372 of the Indian Succession Act, 1925 for the Licenses which are in the name of deceased Late Bachulal D. Halwai i.e. father of the applicants and now the applicants wants to transfer the licenses in their names and the details are as follows:

1. Foreign Liquor Licenses FL- III - 506 issued by State Excise Authority. 2 Food and Drugs Licenses no. 1151702000422 issued by Food and Drugs Authority at Thane, Maharashtra.

3. Gumasta Licenses issued under Shop Establishment Act issued by Mira Bhayander Municipal Corporation at Thane. 4. Mira Bhayander Municipal Corporation parwana issued by Mira Bhayander

Municipal Corporation at Thane. Notice is issued in the name of general public that in case anybody has any

objections for the grant of succession certificate, he/she can file objection (if any) in this Hon'ble court in person or by pleader duly instructed and to file your say on or before 15/09/2023 at 11.00 AM on publication of this notice failing which the petition shall be decided in accordance with law Given under my hand and seal of the court on this 23 day of 08/2023 By order



Sd/-Asst. Superintendent Judicial Branch Civil Court Dist. Judge, Thane

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that by and under Agreement for sale dated 31/12/2012, registered in the office of Sub-registrar of Assurance Kalyan-3 at serial no. 13/2013 on 01/01/2013 Mr. Manoj Krushnaji Sapre purchased the Flat No. 703, adm. 595 Sq. ft, on 7th Floor, in A Wing, in 'Jay Ambe' constructed on land bearing Survey No. 82 (P), CTS No-5351 to 5375, 5399, 5254 Village Ayere, Taluka Kalyan District Thane from M/s. Jay Ambe Enterprises.

That Mr. Manoj Krushnaji Sapre died on 24/03/2020 leaving behind him following as his legal heirs- a) Shilpa Manoj Sapre, b) Mandar Manoj Sapre, c) Mangal Manoj Sapre That the above mentioned are the only legal heirs of the said

deceased and hence are entitled to the said flat being the legal heirs. If any person have any claim of any nature any claim, right, title and interest therein or any part thereof in the nature of sale, Lease, Gift, Mortgage, Assignment, Trust, Charge, Legacy, Possession, Lien, etc or in any other manner or authority whatsoever in respect of above said Flat, and or in respect of legal heirs of deceased Manoj Krushnaji Sapre shall in writing raise their objection within 14 days from the date of this notice to the Advocate undersigned at the address mentioned below.

Add: 101, B wing Sai Arcade, Behind Kuba Hotel, Shivaji Chowk Kalyan (W), Dist. Thane.

Vaishali Kapure (Advocate)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that M/s Siddhi Enterprises through Proprietor Mr. Prabhakar Mahadeo Karlekar has agreed to sell, convey, transfer all their right title and interest in respect of the FlatNo. 701, 7th flr, adm. 710 sq.ft., Carpet, to be constructed upon the Survey No. 42A, Hissa No.5, Tika No.21, CTS No. 27/2, situated lying and being at village Naupada, Thane, Tal. and Dist. Thane (w) to my client Mr. Baldevsingh B. Rajput & other. I have been instructed by said my clients to investigate the title of the aforesaid owner of the said flat.

Any person or persons having any claim, demand or shares in respect of the abov flat or any part thereof either by way of sale, lease, sub-lease, tenancy, leave and license, mortgage, charge, lien, gift, exchange, release, trust, maintenance bequest, inheritance, possession, occupation, Memorandum of Understanding arrangement, easement, beneficial interest or otherwise howsoever, are hereby requested to make the same known in writing to the undersigned at his office within a period of 14 days from the date of publication of this notice together with supporting documents duly notarized as true copies, failing which, claims and/or demand if any shall be deemed to have been waived and/or abandoned.

Adv. JASVANT U. RAJPUT Off. 701. Falco Chmaber Court Naka, Thane (w),

PUBLIC NOTICE

Notice for loss of Sale Agreement NOTICE is hereby given to the public that my client Mr. Shylender Subramaniyam Alooru is the owner and member of the Below mentioned flat the Sale of Agreement Dt. 01-11-2018 executed between Mr. Mahesh Madhukar Nagrare (The owner)and Mr. Shylender Subramaniyam Alooru (The Purchaser) which is registered on 01-11-2018 at Serial No-PVL-4-12567/2018 for the property bearing addressed at Flat No.703,on 7th Floor, admeasuring about 384 sq. ft. Carpet area.(Which is inclusive of area of Flower Bed, Window Sill, Door Jambs) and 25 sq. ft. chargeable Terrace are in the building and Registered Society as "SHUBHAM HEIGHTS CHS. LTD" Constructed on plot No.15 in Sector No.21, being situated and lying being at Kamothe Phase-II, Tal-Panvel, Dist-Raigad, within the limits of CIDCO and /or Panvel Municipal Corporation, in the Jurisdiction of Registration, Sub-Dist of Panvel, Dist-Raigad has been lost /Misplaced. All person are hereby informed not to deal or carry out any Transaction with any one on the basis of the said Missing Document, If any one has already carried out or been carried out kindly inform the undersigned in writing on the below mentioned address vithin seven days of this notices will be Considered as waived.

204/F Wing, Vasant Fiona, Near Vasant Lawns, Majiwada,

Sd/-Thane (w)-400601.

Adv. Jayshree D. Choudhari

PUBLIC NOTICE

Banks, Financial institutions, NBFCs and Public at large is hereby informed that Smt. Manda Narayan Mhatre was original owner of NMMC House No. 0942, Property No. GHA-GHA-0942, Account No. GH0000656122 lying being and situated at Kaul Ali Village Ghansoli. Navi Mumbai Tal. & Dist. Thane. Smt. Kamlabai Vitthal Patil, Mı Harishchandra Shivaji Patil and Mr. Hitesh Eknath Patil are the owners of the adjacent land. However Smt. Kamlabai Vitthal Patil and 2 other didn't had any ownership document. That Manda Mhatre as well as Kamlabai and 2 others granted development rights unto M/s Shree Sai **Builders and Developers.**

That the said Developer constructed building namely Arjun Apartment That M/s Shree Sai Builders and Developers have developed the said property and are entitled to sell flats in the said building. That many flat purchasers have approached to DMI for housing loan.

If any person has any claim of any nature whatsoever in respect of above said property or otherwise, as mentioned herein, he shall submit his objection, claim in writing within 7 days from the date of this notice to the Advocate undersigned at the address mentioned below. If no any objection is received within stipulated time then DMI will consider that no one has any claim or objection pertaining to the said property and DMI will proceed further by mortgaging respective flat in the said building and disbursing loan on the basis of the same. Objection raised after stipulated time will not be considered by DMI.

Add: 101, B wing Sai Arcade, Behind Kuba Hotel, Shivaji Chowk Kalyan (W), Dist. Thane.

Vaishali Kapure (Advocate)

IN THE COURT OF CIVIL JUDGE (J.D.), BELAPUR AT BELAPUR(Judge- Smt.P.A. Sriram)

Civil Misc. Applic	catio	on No. 802 of 2023
Mrs. Kavitha Mahesh)	Exhibit No 7
Residing at - Flat No. 1304	á	
Sanpada Bhakti Residency CHS.	á	
Plot No. 06, Opposite Juinagar	΄.	
Station. Section 11, Sanpada,		Annlicent No. 1
Navi Mumbai, Thane-400705)	Applicant No.1
Ms. Kalpana Hariharan)	
Residing at - Flat No. 1405A,)	
Future Tower No. 56, Amanora)	
Park Town, Hadapsar, Pune City.	Ó	Applicant No.2
Pune, Maharashtra-411028	,	**
Mrs. Radha Hariharan)	Applicant No.3
Ms. Deepali Bhagwandas Darira)	Applicant No.4
Miss. Freya Hariharan)	Applicant No.5
Minor, Age- 15 years through her)	11
Mother and Natural Gurardian)	
Ms. Deepali Darira)	
Master Sanat Hariharan)	Applicant No.6
Minor, Age- 10 years through his	(
Mother and Natural Gurardian	Ó	
Ms. Deepali Darira	á	
All having Address- Flat No. 802	Ś	
Vasundhara Heights CHS,		
Plot No. 05, Opposite Juinagar		
Station, Section-11, Sanpada,	(
Navi Mumbai, Thane-400705)	- 1 - 1 - MDGT II
The Applicants state that Mr. Harihara	an K	odandaraman, died at MPCT Ho

The Applicants state that Mr. Hariharan Kodandaraman, died at MPCT Hospital, Sector-4, Sanpada, Navi Mumbai on 4 April 2023. The ordinary residence of the deceased at the time of his death was Flat No. 802, Vasundhara Heights, Plot No. 5, Sector-11, Sanpada, Navi Mumbai, Thane, The Applicants are desirous of formally recognized by this Hon'ble court as legal heirs of the deceased for the purpose of rendering it more safe for any person/persons to deal with respect to any estate of the deceased. The Applicants have filed the abovementioned Civil Miscellaneous Application in this court for grant of Heightin certificate to be formally recognized as Application in this court for grant of Heirship certificate to be formally recognized a the legal heir of the deceased.

If any person/persons has/have any right, interest, claim or objection to the grant of the Heirship certificate to Applicants, shall file a written objection to this court within 30 days from the publication of this notice.

If no valid objection is received with in the stipulated period, Heirship certificate may be granted to the Applicants. An objection raised thereafter will not be

Given under my hand and seal of this court on this 19 day of August, 2023.

Signature/-Clerk Civil Court, (J.D.) Belapur



Signature/-Asst Superintendent Civil Court, (J.D.) Belapur

PUBLIC NOTICE

This is to give notice to the Public at large that my client M/s. River Diamond and Jewels Co. Ltd. System is intending to Mortgage the below mentioned property more particularly described in the schedule of the property and they are intending to avail Mortgage loan from Karnataka Bank Ltd., Sion Branch, Mumbai.

Whereas it is represented by the present owner M/s. River Diamonds and Jewels co. Ltd., owner of property bearing No. C-S No.1302 of Bhuleshwar division, Admeasuring 107.86 Sq. Mtrs i.e. 129 Sq. yards situated at 72/74, Mizra Street 21/21A, Mirza Street 21/21-A, 2nd Aglary Lane, Zaveri Bazar, Mumbai-400003, that they have purchased the said Property from Rashmikant Navinchand Jhaveri Legal heir of Damayant Navin chand who died on 18th may 1996 & Navinchand Naval chand Jhaveri (Father) who died on 9th June 2002, left behind their only sor Rashmikant Navinchand Jhaveri and accordingly purchased the said property by way of Indenture of conveyance between Rashmikant Navir chand Jhaveri the seller, M/s. Ronak gems Pvt. Ltd., as confirming party & M/s. River Diamonds & Jewels Co. Ltd., the purchaser which was executed on 12th January 2009, having Reg. No.275/2009.

Any person having any claim through the aforesaid agreement and or having or claiming any right, title, interest or claim in respect of the said property or possession of the said property in any manner including by vay of any Agreement, Undertaking, Agreement for Sale, Transfer Exchange, Conveyance, Assignment, Legal heir, Charge, Mortgage, Gift Trust, Inheritance, Lease, Lien, Monthly Tenancy, Leave and License Partnership, Joint Venture, Easement, right of prescription, any adverse right or claim of any nature whatsoever, disputed suit, decree, order restrictive covenants, order of injunction, attachment, acquisition or otherwise upon and required to make the same known to the undersign in writing within 14 days from the date of publication hereof either by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or by the Registered Post AD failing which any such claim shall be deemed to be waived and/or abandoned

SCHEDULE OF THE PROPERTY

Property bearing No. C-S No. 1302 of Bhuleshwar division Admeasuring 107.86 Sq. Mtrs i.e. 129 Sq. yards situated at 72/74 Mizra Street 21/21A, Mirza Street 21/21-A, 2nd Aglary Lane, Zaver Bazar, Mumbai-400003.

Add: Shop No. 02, Kohinoor Paradise CHS. Ltd., plot Deepa Biju No. 31, Sector. 12, Kamothe, Navi Mumbai, 410206. (Advocate High Court

PUBLIC NOTICE Public Notice is hereby given that Late MR. SAYED KHAISAR JHA KHAZI was owner of Shop No. A-11, Ground Floor, 'A' Wing, Sanghavi Sai Darshan Co-Operative Housing Society Limited, bearing its Registration No. TNA / (TNA) / HGS / TC / 13766/ 2002-2003, Dated 05/06/2002, lying and situated at Neal Silver Park, Mira Bhayander Road, Mira Road (East). Dist. Thane – 401107, admeasuring area about 55 Sq. Fts. Super Build-Up, lying and situated on the Plot of Land bearing Survey No. 471, Hissa No. 1, situated being and lying at Village Bhayander, District Thane, and Surrounded North by Mira Ghodbunder Road, South by Survey No. 475 (Part), East, Revenue Village Bhayandar and Bonafide Member of Society, Holdin Five Fully Paid Shares bearing Share Certificate No. 11 Distinctive No. 51 to 55, within the limits of Mira

Bhayandar Municipal Corporation, Sub-Registrar of Registration at Bhayandar, Dist. Thane. The said Owner Late. MR. SAYED KHAISAR JHAKHAZI has died on 29/12/2017 leaving behind his legal heirs 1] LATE NEHANAAZ KHAISAR JHA KAZI Wife Expired o 08/03/2017 2. MRS. SANIA SAYYADA KHAZI (Married Daughter) 3. MR. AZHAR SAYED KHAZI (Son) only and after demised of said deceased owner, as per mutual understanding said 1. MRS. SANIA SAYYADA KHAZI has released, relinquish their shares, rights, title and interest in respect of said Shop in favour of MR. AZHAR SAYED KHAZI vide Registered Released deed dated 26/07/2023 with registration no. TNN7-14219-2023 dated 26/07/2023 registration receipt no.15401. Since he is sole and absolute owner and holding 100% shares as well as bonafide member of said Society and holding Five Fully Paid Shares bearing Share Certificate No. 11 Therefore all the person/s, Government authoritie Banks, Financial institutions, etc. are hereby called upor that if there is any claim whatsoever pertaining to said Shop, send claim within 15 days from the date of this notice to me or to my client otherwise it will be deeme that there is no claim at all towards said Flat and no clai will be entertained thereafter.

K. V. DUBEY

Date: 25/08/2023 K. V. DUBEY

Date: 25/08/2023 ADVOCATE HIGH COURT

Office at: 409, 4th Floor, Sai Siddhi Bildg., Opp.
Radha Krishna Hotel, Taki Road, Nallasopara (E),
Tal. - Vasai, Dist. Palghar – 401209

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given that Late MRS. NEHANAAZ KHAISAR JHA KHAZI was owner of Flat No. A/105, 1st Floor, 'A' Wing, admeasuring area about 340 Sq. Fls. Super Build-Up in Sanghavi Sai Darshan Co-Operative Housing Society Limited, bearing its Registration No. TNA/(TNA)/HGS/TC/13766/2002-2003, Dated 05/06/2002, lying and situated at Nea 2003, Dated U5/09/2002, Jyng and situated at Near Silver Park, Mira Bhayander Road, Mira Road (East), Dist. Thane – 401107, lying and situated on the Plot of Land bearing Survey No. 471, Hissa No. 1, situated being and lying at Village Bhayander, District Thane, and Surrounded North by Mira Ghodbunder Road, South by Survey No. 475 (Part), East, Revenue Village - Bhayandar and Bonafide Member of Society, Holdin - Bhayandar and Bonafide Member of Society, Holding Five Fully Paid Shares bearing Share Certificate No. 20, Distinctive No. 96 to 100, within the limits of Mira Bhayandar Municipal Corporation, Sub-Registration at Bhayandar, Dist. Thane. Said owner Late. MRS. NEHANAAZ KHAISAR JHA

KHAZI has died on 08/03/2017 leaving behind her legal heirs 1] MR. SAYED KHAISAR JHA KHAZI (Husband Expired on 29/12/2017) 2. MRS. SANIA SAYYADA KHAZI (Married Daughter) 3. MR. AZHAR SAYED KHAZI (Son) only and after demised of said deceased owner, as per mutual understanding said 1. MRS SANIA SAYYADA KHAZI has released, relinquish their shares, rights, title and interest in respect of said Flat in favour of MR. AZHAR SAYED KHAZI vide Registered Released deed dated 26/07/2023 with registration no TNN7-14218-2023 dated 26/07/2023 registration receipt no.15400 Since, he is sole and absolute owne receipt no.1-advol Since, he is sole and absolute owner and holding 100% shares as well as bonafide member of said Society and holding Five Fully Paid Shares bearing Share Certificate No. 20. Therefore all the person/s, Government authorities, Banks, Financial institutions, etc. are hereby called

upon that if there is any claim whatsoever pertaining to said Flat, send claim within 15 days from the date of this notice to me or to my client otherwise it will be deemed that there is no claim at all towards said Flat and no claim will be entertained thereafter. K. V. DUBEY

N. V. DUBEY
Date: 25/08/2023 ADVOCATE HIGH COURT
Office at : 409, 4th Floor, Sai Siddhi Bldg., Opp.
Radha Krishna Hotel, Taki Road, Nallasopara (E),
Tal. - Vasai, Dist. Palghar – 401209

जाहीर नोटीस

मी श्री. फिरोज होमी वाइक्स. माझे वय ७८ आहे माझा मुलगा कै .जंग् फिरोज वाइक्स हयाचे दिनांक (३१/०१/२०२३) रोजी मयत झाले आहे तरी त्यांचे त्रारस खालीलप्रमाणे, 1) श्री. फिरोज होमी वाइक्स स्वतः ७८ वर्षे २) श्रीमती माहरूख फिरोज वाडक्स पत्नी 78 वर्षे ३) कुमारी. बिनाइफर फिरोज वाइक्स मुलगी ४७ वर्षेतरी त्याबद्दल कुणाला आपत्ती असल्यास खालील पत्यावर संपर्क साधावा. सदर नोटीस ओल्ड कस्टम मध्ये देन्यकरिता आहे.आपत्ती भसल्यास 15 दिवसात खालील पत्यावर संपर्क करावापत्ता - ओल्ड कस्टम हाऊस शहीद भगत सिंग आर डी मार्ग फोर्ट मुंबई ४००००१

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client MR MAHESH GOYAL who is the owner in respect Flat No. B-19, FIRST Floor, SAI AARADHANA CO-OP, HSG, SOC, LTD., Sector-B, Jesal Park Bhayandar (E), Tal. & Dist-Thane-401105 MAKEWELL ENTERPRISE had sold the above said Flat to MRS. JAYALAXMI JIVANLAI KAMDAR 2. MR. JIVANLAL NYALCHAND KAMDAR by Agreement for Sale dated 15.10.1990. MR. JIVANLAL NYALCHAND KAMDAR expired and MRS. JAYALAXM JIVANLAL KAMDAR became the legal heir of the above said deceased. Thereafter MRS JAYALAXMI JIVANLAL KAMDAR through Attorney MR. HITENDRA J KAMDAR sold the flat to MR. MAHESH RADHESHYAM GOYAL BY Agreement for sale dated 22.05.1998. Now he is selling the above said Flat to any interested Purchaser or Buyer. If any person has any objection against my client over sale of the above said property or regarding previous lega heirs of the above property through claim of sale ransfer, heirship, mortgage, lease, title, interes etc. then such person should raise her/his/thei claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned withir 14 days from the date of publication of this advertisement/notice. After 14 days no clain shall be considered and it shall be assumed tha the title of the said Flat premises is clear and marketable and then my client will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer.

Date: 25/08/2023 R.L. Mishra Advocate, High Court, Mumba Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

PUBLIC NOTICE

All concerned are hereby informed that my clients Mr. Avinash P. Mane & Mrs. Vidyarani Avinash Mane is lawful joint owner of Flat premises bearing Flat No. 64 lift Floor, Datta Samarth Height, admeasuring area 415 Sq. Feet Carpet, bearing Survey No. 407, Hissa No. A/5 Village-Kalwa, Gaondevi Road, Kalwa, Thane-400 605 within the limits of Thane Municipal Corporation and within the limits of Registration and Sub-Registratio District of Thane

nat my clients had purchased the said Flat prem Inat my clients had purchased the said Flat premises from Mis. Chavanda Enterprises by an Agreement for Sale dated 31/12/2020 which was duly registered vide Sr. No. TNN9-6850-2021 dated 29/04/2021. That the said society i.e. Datta Samarth Height has not formed under Maharashtra Societies Act, 1960 therefore my clients are not holding Share Certificate in respect of the said Etizhensies.

the said Flat premises. That my clients intent to mortgage the said Flat premise

That my clients intent to mortgage the said Flat premises by Shubham Housing Development Finance Company Ltd. in future for which they are requiring for NOC from concerned Builder / Developer but the concerned Builder / Developer is not traceable by my clients. That if any person/s claiming any right, title or claim, objection of whatsoever in nature pertaining to the legal heirs ship in respect of the said flat is hereby called upon to inform and contact with me, alongwith relevant focuments, within 7 days of publication of this Public ocuments, within 7 days of publication of this Public Notice, failing which, it will be presumed that there is no right, or claim by anyone and the same has been waive

Date: 25/08/2023 MANISH B.K. SHUKLA ADVOCATE HIGH COURT, BOMBAY Address: B-11, Vertex Vikas Building, Next to Andheri Police Station, Andheri (E), Mumbai- 400 069. Mob. No. 81082 08056.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that my client has decided to purchase the property more particularly described in the schedule and the chain agreements / original agreements of the said property are not traceable to the owner namely Vishawnath Babu Nigrose.

Any person/s having any claim in respect of the said property are requested to inform the same in writing to the undersigned having his office at 601, Zarina Society, Opp. Awaj Radio, Charai, Thane (w) 400 601 Within 7 days from the date of notice, hereof failing which, the claim of claims if any of such person or persons will be considered to have beer waived and/or abandoned and No claim Certificate shall be issued to my

SCHEDULE ABOVE REFERRED TO

All that piece and parcel of land hereditaments and premises, bearing Unit No. 1, Sudama Estate, Baithe Gala, bearing House No. 464, Block No 77, Lokmanya Ward Office, Pokhran Road No. 1, Upvan, Situate, lying and being at Village Majiwada, Taluka & District - Thane and bearing Survey No. 263 (Part), admeasuring 1401.04 Sq. ft, equivalent to 130.16 sq meters within the local limits of Majiwada Village and Municipa Corporation of Thane

Office Add:- 601, Zarina Society, Opp. Awaj Radio, Edulji Road, Charai, Thane (w)-400601. Mob-9076015859

Sudhir B. Jagdale

(Advocate) **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to public that my Client decided to purchase the Property mentioned in schedule of Property from Mr. Bhushan Bhanudas Karale That if any person, firm, Bank etc. have any objection or right mortgage, sale, lease, charge or any kind of right or title he/she may inform the undersign Advocate with all the legal documents for claiming right within 14 days of receipt of this notice. Objection received after 14 day's will not be taken into consideration & thus if no objection is received within given notice period my client will execute registered Sale agreement of the said property. SCHEDULE OF PROPERTY:-

Village KATRAP Tal- Ambernath Dist-Thane within Local limits of Kulgaon Badlapur Municipal Council and sub registrar Ulhasnagar 2/4 at Badlapur Survey no 65/5 Area 0H-07R-79P P.K. Area 0H-08R-00P Total Area Admeasuring 0H-15R-79P Asst. 1-00

Address: Shop No 02, Saraswati Arcade, Opp.S.T Bus Depo, Badlapur (W) Tal- Ambernath Dist- Thane. 421 503

Anil R.Pashte (Advocate)

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN to the public at large that We 1) MR. TUSHAR PREMLAL BAGUL, and 2) MRS. PRATIBHA PREMLAL BAGUL have purchased FLAT NO. D-103, D WING FIRST FLOOR, AREA 46 SQ.MT. BUILTUP (bearing Neral Grampanchayat House No. 2979/7/103) In the building known as 'AADITI NIRMAN" constructed on Survey No. Survey no. 481, Plot No. 4 at Village -Neral, Taluka-Karjat, District-Raigad from MR ASHISH NANDKUMAR VAGAL by way of Agreement for sale dated 24/07/2023 duly registered in the Sub Registrar Office Karjat-2 at serial no. 4017/2023 on dated 24/07/2023. Now we are intending to borrow loan from ICICI Bank. The above mentioned Flat was originally purchased by 1) VRUNDA NANDKUMAR VAGALAND 2) ASHISH NANDKUMAR VAGAL from M/S. NIRMAN CONSTRUCTION vide Agreement for Sale dated 08/06/2007 which is duly registered in the Sub Registrar Office Karjat under serial no. 4492/2007 on dated 08th June 2007. Thereafter MRS. VRUNDA NANDKUMAR VAGAL expired on dated 31/07/2018 and she had executed a will in favour of the MR. ASHISH NANDKUMAR VAGAL and the same is registered in the office of Sub Registrar Kalyan-3 On dated 25/07/2013 at serial no 3166/2013. On the basis of will the said property was transferred in the some of the MR. ASHISH NANDKUMAR VAGAL. We are intending to publish the public notice at large that 1) MR. TUSHAR PREMLAL BAGUL, and 2) MRS. PRATIBHA PREMLAL BAGUL are borrowing loan from the ICICI Bank mortgaging the property described

Public are informed that, any person or institution having any right title, interest or claim in respect of the scheduled properties by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrances of how so ever or what so ever nature or otherwise is hereby required to intimate and lodge their objection or claim with documentary evidence to the undersigned within 14 days from the date of publication of this notice hereof, failing which the loan process shall be completed without reference to such claim or objection. In such event such claim or objection if any, of any, of such person shall be treated as waived and not binding on my Client. I have issued this notice on behalf of my client 1) MR. TUSHAR PREMLAL BAGUL, and 2) MRS. PRATIBHA PREMLAL BAGUL.

Add: Tisgaon Road, Tisgaon Kalyan (East), Dist. Thane-421306., Mob. 9527579969

Rahul Bhagwat Kamble (Advocate)

१०० टक्के इथेनॉल कार २९ ऑगस्टला येणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी टोयोटाच्या कारचे अनावरण करतील

: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी २९ ऑगस्ट रोजी १००टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या कारचे अनावरण करणार आहेत. कारचे तपशील सध्या उघड झाले नाहीत, परंतु मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ती टोयोटाची इनोव्हा किंवा केमरी असू शकते. पीटीआयनुसार, दिल्लीतील एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले, '२९ ऑगस्टला मी फ्लेक्स इंधनावर आधारित टोयोटाची कार लॉन्च करणार आहे. ही कार १०० टक्के बायोइथेनॉलवर चालणारी कार असेल. या इंधनासह, कार हायब्रिड प्रणालीसाठी ४० टक्के वीज निर्माण करू शकते. त्यांनी सांगितले की ही कार जगातील पहिली BS६ फेज-२ इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स-इंधन कार असेल. गडकरी म्हणाले, 'या इंधनामुळे पेट्रोलियम आयातीचा खर्च वाचू शकतो. स्वावलंबी व्हायचे असेल तर तेलाची आयात शून्यावर आणावी लागेल. सध्या देश यावर

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) :

देशातील मोठी विमान कंपनी स्पाइसजेटला

दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा झटका

बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने

मध्यस्थ न्यायाधिकरणाचा आदेश कायम

ठेवत एकल न्यायाधीशांच्या आदेशाला

स्पाइसजेटची याचिका फेटाळून लावली आहे.

यामध्ये स्पाइसजेटला सन ग्रुपच्या कलानिती

मारन यांना २७० कोटींहून अधिकची रक्कम

परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि न्यायमूर्ती धर्मेश

मागणी

MAHAVITARAN

accordance with Regulations 3(1) and 4 SEBI SAST Regulations

Name of the Target Company

स्थगिती देण्याची

१६ लाख कोटी रुपये खर्च करतो, जे आपल्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान आहे. गडकरी म्हणाले, इथेनॉलची किंमत प्रति लिटर ६० रुपये आहे आणि ही कार १५ ते २० किमी प्रतिलिटर मायलेज देऊ शकते. हे पेट्रोलपेक्षा कितीतरी अधिक किफायतशीर बनते, जे सध्या सुमारे १२० रुपये प्रति लिटर आहे. पर्यायी इंधन आणि ग्रीन एनर्जीवर चालणाऱ्या वाहनांना गडकरी सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. टोयोटाच्या फ्लेक्स-इंधन पायलट प्रकल्पाला नितीन गडकरी यांनी झेंडा दाखवला होता, जेव्हा कंपनीने टोयोटा कोरोला हायब्रिड सादर केली होती. यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी टोयोटा मिराई ही हायड्रोजनवर चालणारी कार लॉन्च केली. टोयोटा व्यतिरिक्त, मारुती फ्लेक्स-इंधन वाहनांवर देखील काम करत आहे. कंपनीने यावर्षी जानेवारीमध्ये ऑटो एक्सपोमध्ये वॅगन आर प्रोटोटाइपचे प्रदर्शन केले होते. ही कार ८५टक्के इथेनॉल मिक्स इंधनावर धावू

स्पाइसजेटला हायकोटांचा झटका; कलानिती मारन

यांना २७० कोटी रुपये देण्याचे आदेश

कॉर्न, कुजलेले बटाटे, कसावा आणि कुजलेल्या भाज्यांसारख्या स्टार्चयुक्त पदार्थांपासून देखील इथेनॉल तयार केले जाऊ १जी इथेनॉल: पहिल्या पिढीतील

इथेनॉल उसाचा रस, गोड बीट, कुजलेले बटाटे, गोड ज्वारी आणि कॉर्नपासून बनवले जाते. २ जी इथेनॉल: दुसऱ्या पिढीचे इथेनॉल सेल्युलोज आणि लिग्नोसेल्युलोसिक पदार्थ जसे की तांदूळ, गव्हाचा भुसा, कॉर्नकोब, बांबू आणि वृक्षाच्छादित बायोमासपासून बनवले जाते. ३ जी जैवइंधन: तिसऱ्या पिढीचे जैवइंधन शैवालपासून बनवले जाईल. सध्या

आहे जो स्टार्च आणि साखरेच्या किण्वनातून

बनवला जातो. हे पेट्रोलमध्ये मिसळले जाते

आणि वाहनांमध्ये पर्यावरणास अनुकूल इंधन

म्हणून वापरले जाते. इथेनॉल हे प्रामुख्याने

उसाच्या रसापासून तयार केले जाते, परंतु

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS MRS VIJANTIDEVI RAJUKUMAR PRASAD was lawful owne f Vehicle i.e. Goods Carrier - TR, bearing Regn. No IH46BU0671, Colour - BRICK RED, Model - TATA MOTORS LTD., Chassis No. MAT785004L7G04500 ingine No. 33LNGD06FZX501694, Model No. 1212 LP DCR42HSD 125B6M5, which is hypothecated with TATA MOTORS FIN SOLU, LTD, manufacturing Dt. 06/2020 That said Mrs. Vijantidevi Rajukumar Prasad died o 24.11.2021 at Mumoal, leaving openino ner, mr. Rajukumar Premchand Prasad (husband) and Master Aarush Rajkumar Prasad & Master Prasad Ravi Raju (minor sons) as her only legal heirs and representatives of her estate including said Vehicle as owners thereof and after death of said Late Vijantidevi Rajukumar Prasad, my client Mr. Rajukumar Premchand Prasad is in use, ossession of the said Vehicle as owner thereof. Any person / party / legal heirs / representative having an verse claim or interest over the said Vehicle is asked to

put the same in writing to me / my client within 14 days om the date of publication hereof otherwise no clair Date: 25/08/2023 (Advocate High Court, Mu Office: Abdul Aziz Chawi, 24, Room No.4, L.B.S.

Marg, Navpada, Kurla (W), Mumbai - 400 070

शर्मा यांच्या खंडपीठाने सांगितले की, सर्वोच्च २०१५ मध्ये सुरू झाला होता. **E-TENDER NOTICE**

न्यायालयाच्या १३ फेब्रुवारी २०२३ च्या

निर्देशानुसार ते आदेशाला स्थगिती देऊ शकत

नाही. एकल न्यायाधीशांच्या निर्णयाविरोधातील

याचिकेवर सुनावणी करताना, दिल्ली उच्च

न्यायालयाच्या खंडपीठाने अंतरिम दिलासा

अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार

स्पाइसजेटला कलानिती मारन यांना २७०

कोटी रुपये परत करावे लागणार आहेत

स्पाइसजेटसाठी हा आदेश धक्कादायक आहे

त्यामुळेच आता त्यांनी या आदेशाला आव्हान

दिले आहे. मारन आणि स्पाइसजेटमधील वाद

	Tender No.	Description	Estimated Cost in Rs.	Tender Fee	E.M.D Rs	Submission
	SE/VC/ T-21/ 2023-24	Procurement of T&P material under Vashi Circle	25 Lakhs	Rs. 2950/- Including GST@18%	Rs. 25000/-	08.09.2023 up to 13:00 Hrs
		Tect/T-21/2023-24 documents are availab				,

2. Contact person Executive Engineer (Adm.), Vashi circle on mobile no. 8879625012. Office of the Superintending Engineer, Vashi Circle, "Vidhut", 1st Floor, Plot No.5, Sector 17, Vashi, Navi

Mumbai – 400703, Phone.No.(O):022-022-2789 6730 2789 0174, E-mail: sevashi@gmail.com

POST OFFER ADVERTISEMENT TO THE EQUITY SHAREHOLDERS UNDER REGULATION 18 (12) IN TERMS OF SEBI (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011 AS AMENDED OF

BLUE CLOUD SOFTECH SOLUTIONS LIMITED

Registered Office: 1-2-286, Domalguda, Hyderabad-500029, India ${\bf Email: csblue clouds oft@gmail.com; Website: www.blueclouds oftech.com}$

Open Offer for acquisition of 3,51,00,600* (Three Crores Fifty One Lakhs and Six Hundred Only) fully paid up equity shares of Rs.2/- each from equity shareholders of Blue Cloud Softech Solutions Limited (hereinafter referred to as "Target Company" or "Blueclouds") pursuant to (i) execution of Share Purchase Agreement (SPA) amongst Duranta Power Projects Private Limited (hereinafter referred to as "Seller 1"), Newton Power Private Limited (hereinafter referred to as "Seller 2") (hereinafter collectively referred to as "Sellers"), ITTB Software Private Limited (hereinafter referred to as "Acquirer 1"), Mrs Janaki Yarlagadda (hereinafter referred to as "Acquirer 2"), Mr. Janardhan in Doranala Sarma (hereinafter referred to as "Acquirer 3") (hereinafter collectivel) referred to as "Acquirers") and Blue Cloud Softech Solutions Limited (hereinafter referred to as "Target Company") for purchase of 1,41,92,200 (One Cron Forty-One Lakh Ninety two Thousand Two Hundred Only) Equity Shares by the Acquirers from the Sellers dated 17 th February, 2023 and (ii) issuance o 5,00,15,000** (Six Crores Fifteen Thousand) Equity Share on Preferential Basis to Mrs. Janaki Yarlagadda ("Acquirer 2"), representing 100% of the existing

Public Shareholding, being the eligible shareholders of the target company for cash at a price of ₹3/- per equity share by the "Acquirers", pursuant to and ir *Public Shareholders hold 3,51,00,600 Shares. However, 26% of the expanded capital (considering all the potential increases in the number of outstandir shares) is 5,67,16,608 which exceeds the public holding, hence restricted to total public holding i.e.,3,51,00,600.

** Total Preferential Issue is for 16,00,40,000 Equity Shares of Blueclouds, wherein Blueclouds is purchasing 4,00,10,000 shares of IT Corpz INC in lieu of iss of 16,00,40,000 Equity Shares by way of share swap to Mrs. Janaki Yarlagadda (Acquirer 2) (6,00,15,000 Equity Shares), Yas Takaful P.J.S.C. (5,00,12,500 Equity Shares), Yas Takaful P.J.S.C. (5,00, Shares) and BlueSky Capital Fund SPC (5,00,12,500 Equity Shares). The preferential issue made to Yas Takaful P.J.S.C and BlueSky Capital Fund SPC will be in th capacity of public shareholders of Blueclouds.

Software Private Limited (hereinafter referred to as "Acquirer 1"), Mrs. Janaki Yarlagadda (hereinafter referred to as "Acquirer 2"), Mr. Janardhana Doranala Sarma (hereinafter referred to as "Acquirer 3") (hereinafter collectively referred to as "Acquirers"), in connection with the offer made by the Acquirers, in compliance with Regulation 18(12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 as amended ("SEBI SAST Regulations"). The Detailed Public Statement ("DPS") with respect to the aforementioned offer was made on 24th February, 2023 in Financial Express, English National Daily (in all editions), Jansatta, Hindi National Daily (in all editions), Pratahakal, Marathi daily (in Mumbai edition) and in Prajadarbar, Tamil daily (in Hyderabad edition) newspapers

BLUE CLOUD SOFTECH SOLUTIONS LIMITED

2	Name of the Acquirer and PACs	ITTB Software Private Limited (Acquirer 1),				
			igadda (Acquirer 2			
		Mr. Janardhana	Doranala Sarma (A	cquirer 3)		
3	Name of the Manager to the Offer	ement Services Lin	Limited			
4	Name of the Registrar to the Offer	Aarthi Consultants Private Limited				
5	Offer Details:					
	a) Date of Opening of the Offer	2 nd August, 2023 (Wednesday)				
	b) Date of Closure of the Offer	17th August, 2023 (Thursday)				
6	Date of Payment of Consideration	22 nd August, 2023 (Tuesday)				
7	Details of Acquisition					
SI.	Particulars	Proposed in the Offer Document Actuals			tuals	
No			of Offer)			
7.1	Offer Price		3 per		3 per	
		Fully paid up	equity share	Fully paid u	p equity share	
7.2	Aggregate number of shares tendered	3,51,00,600		31		
7.3	Aggregate number of shares accepted	er of shares multiplied by offer price per share) Rs. 10,53,01,800		31		
7.4	Size of the Offer (Number of shares multiplied by offer price per share)			Rs. 93		
7.5	Shareholding of the Acquirers before Agreements/Public Announcement (No. & %)	NIL		NIL		
7.6	Shares Acquired by way of Share Purchase Agreement (SPA)					
	Number	1,41,92,200		1,41,92,200		
	% of Fully Diluted Equity Share Capital	(6.51 %)		(6.	51 %)	
7.7	Shares Acquired by way of Preferential Allotment*					
	Number	6,00,15,000 (27.51 %)		6,00,15,000 (27.51 %)		
	% of Fully Diluted Equity Share Capital					
7.8	Shares Acquired by way of Open Offer	3,51,00,600				
	• Number			31		
	% of Fully Diluted Equity Share Capital	@		(0.0	00 %)	
7.9	Shares acquired after Detailed Public Statement	NIL				
	Number of shares acquired Price of the shares acquired			NIL		
	% of the shares acquired					
7.10	Post offer shareholding of Acquirer					
,.10	Number	10,93,07,800		7,42,07,231		
	% of Fully Diluted Equity Share Capital	(50.11 %)			.02 %)	
7.11	Pre & Post offer shareholding of the Public	Pre-Offer	Post-Offer	Pre-Offer	Post-Offer	
	• Number	3,51,00,600	10,00,25,000	3,51,00,600	13,51,25,569	
	% of Fully Diluted Equity Share Capital	@	(45.85 %)	@	(61.94 %)	

accumulating to 21,81,40,800 shares, except as below (i.e., @).

3,51,00,600 shares represent 100.00 % of the existing public shareholding Target Company in its meeting dated August 8, 2023, made a preferential allotment of 16,00,40,000 (Sixteen Crore Forty Thousand) equity shares at a pric

- of Rs.3/- per equity share, wherein Blue cloud is purchasing 4.00.10.000 shares of IT Corpz INC in lieu of issuance of 16.00.40.000 Equity Shares by way o share swap to Mrs. Janaki Yarlagadda (Acquirer 2) (6,00,15,000 Equity Shares), Yas Takaful P.J.S.C. (5,00,12,500 Equity Shares) and Bluesky Capital Fund SP (5,00,12,500 Equity Shares). The preferential issue made to Yas Takaful P.J.S.C and Bluesky Capital Fund SPC will be in the capacity of public shareholders of
- The Acquirers along with its Directors severally and jointly accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the obligations under SEBI SAST Regulations
- A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI, BSE Limited and the registered office of the Target Company (Blue Clou Softech Solutions Limited).
- 10. The capitalized terms used but not defined in this advertisement shall have the meanings assigned to such terms in the Public Announcement and/o Detailed Public Statement and/or Letter of Offer.
- 11. This Post offer Advertisement is being issued in all the newspapers in which the DPS has appeared ssued by Manager to the Offer on behalf of the Acquirer



Place: Kolkata

Date: 25th August, 2023

ndlok Block A, Room-207, 227, AJC Bose Road Tel: +91- 033-22895101

nvestor Grievance email id: investors@finshoregroup.com Contact Person: Mr. S Ramakrishna Iyengar

आयएफसी आणि आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेडने भारतातील ग्रीन होम्ससोबत भागीदारी केली

(वृत्तसंस्था): आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड (आयआयएफएल गुंतवणुकीमुळे कर्जदारांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक परवडणाऱ्या घरांच्या जागेला उत्तेजन देणे, हरित बांधकामास प्रोत्साहन देणे समर्थन देणे आहे. भारतात झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे २०३० पर्यंत अंदाजे ३८ दशलक्ष घरांसह परवडणाऱ्या घरांची गरज वाढत आहे,

त्यापैकी ईडब्ल्यूएस आणि एलआयजी ९६ टक्क्यांहून अधिक घरांच्या गरजांचे प्रतिनिधित्व करतात. मागणी असूनही, उत्पन्न गटांमध्ये, विशेषत: महिलांमध्ये बर्याचदा आवश्यक भांडवल किंवा क्रेडिट हिस्ट्री नसते, ज्यामुळे पुरेशी या भागीदारीअंतर्गत, ५० टक्के वित्त गृहनिर्माण मार्केटमध्ये केवळ ६ टक्के वाटा आहे, तर आत्तापासून २०३० पर्यंत १.२५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या संधीचे

rawedge

RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED

CIN: L14219MH2005PLC240892 नोंद. कार्यालय: बी १ -४०१, बी विंग, बूमरँग, चांदिवली फार्म रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, भारत.

कॉर्पोरेट कार्यालय: ०२, नवकती अपार्टमेंट, बी/ एच बी. आर. डिझाईन्स, लाल बंगल्याजवळ,

अथवा लाईन्स, सुरत - ३९५००७, गुजरात, भारत

द्र क्र. : + ९१ ९७२४३०६८५६/ ९७२४३२६८०५;

ई – मेल: info@rawedge.in; संकेतस्थळ : www.rawedge.in

असे कळविण्यात येत आहे की रॉ इज इंडस्ट्रीयल सोल्युशनस लिमिटेड (`कंपनी`) १९ वी वार्षिक सर्व साधारण सभा कंपन

जानेवारी १३, २०२१, डिसेंबर १४, २०२१, मे ५, २०२२ आणि डिसेंबर २८, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय

पतिभती आणि विनिमय मंडळाद्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रक दिनांकित मे १२, २०२०, जानेवारी १५, २०२१, मे १३

२०२२ आणि जानेवारी ५. २०२३ ('सेबी परिपत्रक') च्या अनपालनार्थ व्हिडियो कॉन्फरसिंग (व्हिसी) / आदर ऑडिये

व्हिज्यअल मिन्स (`ओएव्हीएम`) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे. कंपनीच्या सभासदांची १९ वी वार्षिक सर्वसाधारण

. सभा एजीम बोलाविणाऱ्या सचनेमध्ये नमद करण्यात आलेल्या व्यवसायावर विचार करण्यासाठी नॅशनल सिक्यरिटीज

डिपॉझिटरिज लिमिटेड ('एनएसडीएल') द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या व्हिसी/ओएव्हीएमद्वारे शक्रवार, सप्टेंबर २२

आर्थिक वर्ष २०२२-२३ करीता कंपनीच्या १९ व्या वार्षिक अहवालाची ई-कॉपी एजीएमची सूचना, वित्तीय निवेदने आणि

अन्य संवैधानिक अहवालांसह कंपनीच्या www.rawedge.in आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com

संकेतस्थळावर उपलब्ध असेल. त्याशिवाय, एजीएमची सुचना जेथे कंपनीचे समभाग सुचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्स्चेंजच्य

बुक क्लोझर सूचना आणि ई – व्होटिंग

कंपनीच्या सर्व भागधारकांना कळविण्यात येते की. कंपनीचे सदस्य रजिस्टर शनिवार १६ सप्टेंबर २०२३ ते शक्रवार २२ सप्टेंब

२०२३ (दोन्ही दिवस समावेशी) एजीएमच्या उद्देशाने बंद राहील. ई-मतदान प्रदान करण्याची कटऑफ तारीख १५ सप्टेंबर २०२३

. एजीएमच्या सुचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती त्या सर्व सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/ डिपॉझिटर

पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत. कंपनीच्या www.rawedge.in या वेबसाइटवर ते उपलब्ध आहे. एजीएमची नोटीस

. १५ सप्टेंबर २०२३ च्या कट-ऑफ तारखेनसार. प्रत्यक्ष स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य, एखाद्य

ठिकाणाहून NSDL च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक

v इलेक्ट्रॉनिक माध्यमातून किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची कट-ऑफ तारीख १५ सप्टेंबर २०२३

कोणतीही व्यक्ती, जी एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेते आणि कंपनीचे सदस्य बनते आणि कट-ऑफ

तारखेनुसार म्हणजेच १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत शेअर्स धारण करते, ती लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवून मिळवू शकते.

विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो; कट-ऑफ तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीः

सदस्यांनी लक्षात ठेवा की: (अ) रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल NSDL द्वारे मतदानाची वरील तारीख आणि वेळेनंतर अक्षम केले

जाईल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.; (b) ई-वोटिगची

सविधा एजीएममध्ये ई-व्होटिंगद्वारे उपलब्ध करून दिली जाईल आणि VC/OAVM द्वारे मीटिंग होणार असल्याने कोणतेही

तपत्र दिले जाणार नाही; (c) ज्या सभासदांनी AGM पूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील AGM ल

उपस्थित राह शकतात परंत त्यांना पन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही; आणि (d) ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्य

रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये कट-ऑफ तारखेला नोंदवलेले असेल ती

व्यक्ती केवळ रिमोट ई-व्होटिंग तसेच मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. एजीएमच्या सुचनेमध्ये निर्देशानुसा

ः ई. त्रहोटिंगबाबत काही शंका असल्यास किंवा जारी केल्या गेल्यास. तम्ही मदत विभागांतर्गत www.evoting.nsdl.com व

उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाह शकता किंवा evoting@nsdl.co वर ईमेल लिह

याद्वारे कळविण्यात येते की, श्री नाथा निवृत्ती सावंत हे राहणार: १०/८० महाराष्ट्र हौसिंग

उक्त नमूद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ती पश्चात त्यांच्या निवृत्त वेतन (शासकीय कर्मचाऱ्याः

त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय

वारस या नात्याने) वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे.

दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ यांच्याकडे लेखी पुराव्ह्यासह नोटीस प्राप्त

झालेपासन ७ दिवसांत संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजन निर्णय घेणेत येईल.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, मूळ विक्री करार दि. २१.०६.१९९२ रोजीचे व

नोंदणीकरण पृष्टी करार दि. १५.०२.१९९६ विजया शरद वरदे विक्रेता पहिल्या भागाचे व श्री. मनसुख चापसी शाह खारेदीदार अन्य भागाचे यांच्या दरम्यान अंमलात

आणलेले व दस्तावेज नोंदणीकरण सिरीयल क्र. पीएनएल-४८३-१९९६

दि. १६.०२.१९९६ अनुसार उप निबंधक कार्यालय पनवेल, रायगड येथील रहिवासी

फ्लॅट क्र. ६, क्षेत्र मोजमापित ५२७ चौ. फूट (बिल्ट अप) धारक २ रा मजला,

बिल्डींग गुरुप्रसाद म्हणून ज्ञात, सीटीएस क्र. ६९३/बी तालूका पनवेल व पनवेल

टाऊन, जिल्हा रायगड, नवी मुंबई येथील (एकत्रितरित्या फ्लॅट) म्हणून संदर्भातील

सर्व व्यक्तींना सदर जागेच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच विक्री,

अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट, न्यास, देभाखाला, वारसा, ताबा, भाडेकरार,

धारणाधिकार काही असल्यास त्यांनी सदर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांना

त्यांचे कार्यालय ४०, ६ वा मजला, ऑनलूकर बिल्डींग, पी. एम रोड, फोर्ट, मुंबई

४०० ००१ येथे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ०७ (सात) दिवसांच्या आत

सूचित करावे अन्यथा दावे काही असल्यास ते अधित्यागीत मानले जाणार नाहीत.

करार गहाळ झाले आहेत व सापडत नाही आहेत.

बोर्ड सर्वोदय नगर, मेघवाडी, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई- ४०००६०, हे निवृत्त शासकीय कर्मचारी

(विवाहित महिला असल्यास लग्नापूर्वीचे व

लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करावीत)

क. रंजना नाथा सावंत (लग्नापुर्वीचे)

सौ. रंजना कालीदास पवार (लग्नानंतरचे)

रॉ एज इंडस्टीयल सोल्यशन्स लिमिटेड साठी

सही/-

हर्ष विमल सोनी

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

वय । मृत व्यक्तीशी नाते

विवाहीत मुलगी

मुलगा

अर्जदाराचे नाव व पत्ताः श्री दिपक नाथा सावंत

जोगेश्वरी (पूर्व), मुंबई- ४०००६०

संदिप कुमार सिंह, एसकेएस जुरिस

(वकील)

नोंदणीकृत कार्यालय : एक्सप्रेस बिलडींग ३ समला, ५-१०, बहातूर शाह झाफर मार्ग, ल्ली - ११० ००२, दूर. ५९१ ११ ४१०४४४ फेक्सर.+५१ ११ ४१२०४० i@dmihousingfinance.in U65923DL2011PTC216373

१०/ ८० महाराष्ट्र हौसिंग बोर्ड सर्वोदय नगर, मेघवाडी,

एजीएमची सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे;रॉ एज इंडस्ट्रीयल सोल्युशन्स लिमिटेड साठी

e@nsdl.co.in वर विनंती. तथापि. जर एखादी व्यक्ती आधीच ई-मतदानासाठी NSDL मध्ये नोंदणीकत असेल त

पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. AGM च्या ठिकाणाव्यतिरिक्त ("रिमोट ई-व्होटिंग"), सर्व सभासदांना कळविण्यात येते की

एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद केल्याप्रमाणे व्यवसाय इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन मतदानाद्वारे व्यवहार केले जाऊ शकतात.

२०२३ रोजी स. ११:०० वा. (भाप्रवे) आयोजित करण्यात आली आहे.

संकेतस्थळावर म्हणजेच <u>www.bseindia.com</u> वर देखील उपलब्ध असेल

ii. रिमोट ई-मतदान गरुवारी. सप्टेंबर २१. २०२३ रोजी १७:०० वाजता संपेल.

दिनांक: २४/०८/२०२३

दिनांक ०९/०६/२०२२ रोजी मयत झाले

श्री दिपक नाथा सावंत

श्री प्रकाश नाथा सावंत

दिनांक: २५/०८/२०२३

ठिकाण : मुंबई

दि. २५.०८.२०२३

डीएमआय हाऊसिंग फायनान

₹.

वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)

प्रतिनिधित्व करते. भागीदारीचा एक भाग याला पूरक म्हणून, आयएफसी सल्लागार म्हणून, आयएफसी आयआयएफएल एचएफएलच्या ग्रीन बिल्डिंग धोरणाच्या अंमलबजावणीस गती देण्यासाठी आणि घरांच्या युनिट्सच्या वाढीस उत्तेजन देण्यासाठी यूके– आयएफसी मार्केट एक्सेलरेटर फॉर ग्रीन कन्स्ट्रक्शन प्रोग्राम (एमएजीसी) कडून कामगिरी-आधारित प्रोत्साहन प्रदान करेल.

च्या वतीने देण्यात येते की, ते फ्लॅट क्र. ४०१, चौंथ ाजला, तेज किरण को=ऑप. हा. सो. लि., नवघर रोड भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालमत्तेन ालक आहेत. सदर फ्लॅट त्यांचे वडील श्री. जयं (गोविंदास मेहता यांच्याद्वारे भेट करार मार्फत **थीम हेतल सहर्ष जाह** यांना दिला होता. माद्ये अशीत च्याकडन वरील सदर फ्लॅट जागा धारक फ्लॅट क. ४० बंधात प्रमाणपत्र गहाळ झाले आहेत. जर कोणाः वक्तीस सदर वरील शेअर प्रमाणपत्रांच्या संबंधा होणतेही दावे असल्यास तसेच विकी. अदलाबदर भार, भेट, न्यास, वारसा, ताबा, भाडेकरार, गहाए मसल्यास ते अधित्यागीत मानले जातील व दावे गृहिः धरले जाणार नाहीत व सदर फ्लॅट जागेचे हक स्पष्ट बाजारमूल्य असल्याचे गहित धरले जाईल.

आर. एल. मिश्र वकील. उच्च न्यायालय, मुंबर्

कार्यालय क्र. २३. १ ला मजला. सन शाइन हाइटस. रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा (पूर्व), जि. पालघर -

PUBLIC NOTICE

NOTICE hereby given public at large that, an Original Agreement for sale dated 13/02/2004 between M/s CREATIVE BUILDERS and HASINA S. RAJANI for the Flat No.504, E Wing on the 5th Floor, Society known as Development Green Avenue CHS Ltd.. Green Avenue, Shanti Park, Mira Road (East). Thane 401 107 along with Original Registration Slip No.1406 ttd.27/2/2004 & document No.TNN2 01404-2004 dated 27/02/2004 has been lost/misplaced and in this respect a olice complaint has been lodged or 24/08/2023 vide Lost Report No.25576 2023 under Mira Road Police Station please return to the BASHIR S BARDAI & RAHIM B. BARDAI Present Owner) or to the undersigned society within 15 days from the publication of this notice, else nisplaced permanently.

Mr. H.K. Someshwar Advocate, High Court, Bombay Mira Road (East), Dist. Thane 401 107 Place: Mira Road (East) 9819409260

जाहीर नोटीस मा. जिल्हा न्यायाधीश - २. व अति. सत्र न्यायाधीश वसई यांचे न्यायालयात, वसई, जि. ठाणे वकील: श्री. राजकमार तिवारी

निशाणी क्रं. १६ श्रीमती. प्रेमा मिखायाल बिंगा श्री. गोडविन (गोपाल) मार्याप्पा गाणपूर

विवाह याचिका क्र. २७/_२०२२

... सामनेवाले श्री. गोडविन (गोपाल) मार्याप्पा गाणपूर पत्ता: श्री. चरण कन्सटक्शन चाळ नं. ५ धरम

वीर नगर, संदाप गांव, दिवा पश्चिम ठाणे. ४०० ज्याअर्थी उपरनिर्दिष्ठ अर्जदार **श्रीमती. प्रेमा**

मिखायाल बिंगा यांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, वसई यांचे न्यायालयात विवाह याचिका क्र. २७/२०२२ दाखल केलेली आहे. आपणांस न्यायालयामार्फत नोटिस काढली असता तुम्ही दिलेल्या पत्यावर राहत नाहीत असा बेलिफांच अहवाल पाप्त झाला आहे तरी या जाहीर नोटीसीने तुम्हास कळविण्यात येते

की, सदर विवाह याचिका क्र. २७/२०२२ चौकशी दि.२७/०९/२०२३ रोजी वसई येथील मा. जिल्हा न्यायाधीश - २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश. वसर्ड नेमलेली आहे. तरी तम्ही स्वतः अगर तम विकलांमार्फत या विवाह याचिकेस जबाब देणेंकामी चौकशीसाठी नमुद तारखेस **सकाळी १०.३०** वा. हजर रहावे. जर तुम्ही हजर राहिला नाहीत तर तुमच्या विरुध्द एकतर्फी निर्णय देण्यात येईल याची

आज दिनांक २३/०८/२०२३ रोजी माझ्या सहीनिशी व न्यायालयाच्या शिक्यानिशी दिले.

कनिष्र लिपिक जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय न्यायालय, वसई. हकुमावरुन,

(Seal)

जिल्हा व अतिरिक्त सत्र वसई.

अधिक्षक

जाहीर नोटिस

नोटीसीव्दारे सर्व लोकांस कळविण्यात येरं की माझे अशील श्री दिलीप जटाशंकर देसाई आणि सौ. ज्योति दिलीप देसाई फ्लॅट नं ए/२०२, दूसरा मजला, पर्ल चेम्बर को. ऑ हौ. सो. लि., सुमन कॉम्प्लेक्स, आगाशी रोड विरार (प), ता. वसई, जि. पालघर, या फ्लॅट विकत द्यायला इच्छुक आहे.

कै. श्री सोहनराज मगनलाल राठोड आपि श्रीमती सपना एस. राठोड हयांनी सयुंक्तपणे सदर फ्लॅट नं. ए/२०२ मेसर्स पर्ल बिल्डर यांच्याकडून दिनांक ०३/०४/२००० रोजी करारनामाद्वारे कायमचे विकत घेतला आहे सदर करारनामा दिनांक ०३/०४/२००० रोजी दुय्यम निबंधक, वसई २, यांच्याकडे नोंदणी झाली असून त्यांचा अनुक्रमांक छापिल १५६७/२००० असा आहे

कै. श्री सोहनराज मगनलाल राठोड दिनांक २७/१२/२०१८ रोजी विरार घरी येथे मयत झाले. त्यांच्या मृत्यु झाल्यानंतर त्यांची पत्नी श्रीमती सपना एस. राठोड कायदेशीर वारसदार

श्रीमती सपना एस. राठोड यांनी सदर फ्लॅट न ए/२०२, आणि शेयर्स स्वत:च्या नावे करण्यासाठी, सोसायटी मधे अर्ज आणि नाव हस्तांतरित करण्यासाठी लागणारे महत्वाचे सर्व नगदपत्रे सोसायटी ला देऊन स्वत:ची प्रक्रिय पूर्ण केली आहे. दूसरे वारसादारांनी सदर फ्लॅट नं. ए/२०२, आणि शेयर्स श्रीमती सपना एस राठोडच्या नावे करण्यासाठी ना हरकत दाखल लिहन दिला आहे. सोसायटीनी पण सदर फ्लॅट आणि शेयर्स (१००:) नावे करण्यासाठी प्रक्रिया चालु केली आहे. तरी सदर फ्लॅट आणि शेयर्स वर कोणाहं

इसमाचा अथवा संस्थेचा कोणत्याही प्रकां हक्क, दावा, अधिकार वा हितसंबंध असल्यार तशा व्यक्ती अथवा संस्थेने सदर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या मुदतीचे आत निम्नस्वाक्षरीकार यांचेकडे कागदोपत्री पुराव्यासह खालील पत्यावर लेखी कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणताही हक्क, दावा, अधिकार वा हितसंबंध नाहीत व असल्यास ते सोडून दिले आहेत असे गृहित धरून सदर मिळकतीचा प्रस्तावित व्यवहार पूण

(ॲड. श्री. नयन बी. जैन)

५. वर्तक हॉल. पहिला मजला. आगाशी रोड. विरार पश्चिम, ता. वसई, जि. पालघर, ४०१३०३.

सेवा ग्रेटर एफिशिएंसी (एजीई) फ्रेमवर्कसाठी डिझाइनमधील उत्कृष्टतेचा वापर करून ज्ञान सामायिकरणाद्वारे आयआयएफेलचा हरित गृहनिर्माण पोर्टफोलिओ मजबूत करण्यास

क. ११, विभिन्न क्र. १०१ ते ११० संबंधात श्रीम. रिटा नेलस कारेन्हास हे फोर्चुन एक्झोटिका को-ऑपरेटिव्ह हाऊसिं सोसायटी लिमिटेड त्यांचा पत्ता ३०२, फोर्चुन एक्झोटिव तीएचएस लि., एस.व्ही.पी. रोड, मदोन्ना कॉलनी. बोरिवल (पश्चिम), मुंबई ४०० ०५६ येथील सभासद आहेत व त्यांचे कर व्याल/ हरवले आहेत. सोसायटीच्या सभासदांनी ड्युप्लि ोअर्सकरिता अर्ज केला आहे.

त्रोसायटी याद्वारे फोर्चुन एक्झोटिका को-ऑपरेटिव्ह हाऊसि ोसायटी लिमिटेड यांच्या सचिव यांच्यासह ड्युप्लिकेट शेअ माणपत्र जारी करण्याकरिता त्यांचे टावे / आक्षेप यांच्या संबंधा दर दस्तावेज व अन्य पुरावे यांच्या प्रतसह सदर सूचने प्रसिद्धी तारखेपासन १४ (चौंदा) दिवसांच्या कालावधीच आक्षेपकर्ता यांच्याकडन दावे वा आक्षेप मागवीत आहेत. उ स्विकत न झाल्यास सोसायटी सोसायटीच्या कायद्या अंतर्ग दानित स्वरूपात सोसायटीस ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जा हरण्यास मुक्त असेल. दावे/ आक्षेप काही असल्यास सोसायटी ंतर स्विकृत झाल्यास ते सोसायटीच्या कायद्या अंतर्गत प्रदानि . स्वरूपात रद्द करण्यात येतील.

फोर्चुन एक्झोदिका को-ऑपरेटिव्ह हाऊसिं सोसायटी लिमिटेड यांच्याकरिता व वतीन

जाहीर सूचना सर्व संबंधित यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, माझे अशीव

श्री. अविनाश पी. माने व श्रीम. विद्याराणी अविनाश माने श्रा. जायनारा पा. ना च श्राम. विद्याराणी जायनारा ना न फर्नट जागा धारक फर्लेट क्र. ६०६, ६ वा मजला, दन समर्थ हाईट मोजमापित क्षेत्रफळ ४१५ ची. फूट चटई घारक सर्वेट क्र. ४०७ हिस्सा क्र. ए/५, गाव कळवा, गावदेवी रोड, कळवा ठाणे ४०० ६०५ येथील ठाणे महापालिका मंडळाच्या मयदितील १ जिल्हा ठाणे यांच्या नोंदणीकरण व उप-नोंदणीकरणाच्या मर्यादेती जारानाचेन नाव्यवेशीर संयुक्त मालक आहेत. नाझे अशील यांनी सदर प्लॉट जागा **मे. छावंदाई एन्टरप्रायजे** यांच्याकडून विक्री करार दि. ३१.१२.२०२० अनुस

अन. क्र. टीएनएन९-६८५०-२०२१ दि. २९.०४.२०२१ अंतर रार करून खारेदी केला होता. त्तर सोसायटी अर्थात दत्त समर्थ हाईट्स यांनी महाराष्ट्र सोसायटी मॅंबट, १९६० अंतर्गत संस्था स्थापन केली नाही आहे त्यामुळे माइ प्रशील सदर फ्लॅट जागेच्या संबंधात रोअर प्रमाणपत्र धारक नाहं

माझे अशील हे सदर फ्लॅट जागा शभम हाऊसिंग डेव्हलोपरे करणनात्म के प्रतिकृति । कार्यानास कंपनी लि. यांच्याद्वारे गहाण ठेवण्यास इच्छुक आहेत व भविष्यात संबंधित बिल्डर/ विकासक यांच्याकडून एनओसी प्राप्त करण्यास इच्छुक आहेत परंतू संबंधित बिल्डर/ विकासक माई

तर कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट संबंधात तसेच कायदेशीर वार वर जानाः ज्यानां क्या रहा है जिया सिंद्य कार्यसार पार्ट क्या संबंधात कोणतेही दात हका वा अधिकार, आक्षेप असल्यार त्यांनी मला संबंधित दस्तावेज यांच्यासह सदर सूचनेच्या प्रसिद्ध हारखेपासून ७ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा त्यांचे हक व दावे काही असल्यास ते गहित धरले जाणार नाहीत व सदर अवै मानले जातील.

प्रशील यांच्याद्वारे शोधूनही सापडत नाही आहेत.

वकील उच्च न्यायालय, मुंब ना : बी–११. वर्टेक्स विकास बिल्डींग, अंधेरी पोलीस स्टेशन पुढे, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०६९. मो. क्र. ८१०८२ ०८०५६

जाहीर सूचना देण्यात येते की, मूळ करार विक्री

०३ मार्च, २०१४ व मूळ नोंदणीकरण पावती दस्तावेज . जिवनशील लिजींग ॲन्ड फायनान्स पा. लि. व श्वेता पदिए गलासी यांच्या दरम्यान अंमलात आणलेल्या व खरेदी केलेल्य कुान क्र. ११, बी विंग, बिल्डींग साई आकृती एम्पायर म्हण् ज्ञात, जुना सर्व्हे क्र. २५२, न्यु सर्व्हे क्र. ४३, हिस्सा क्र. ।व नवघर भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५ संबंधात असून करार गहाळ झाले आहेत व हरवले आहेत व सदर गहाळ) तक्रा नवघर पोलीस स्टेशन, भाईंदर (पू) येथे अहवार २५१७४-२०२३ दि. २२.०८.२०२३ रोजी दाखाल केल

दे. ०३ मार्च, २०१४ व मूळ नोंदणीकरण पावती संबंधात कोणतेर्ह दावे वा दावे असल्यास नोंदणीकरण विक्री करार दस्तावेज म्लॅट जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही हव अधिकार वा हितसंबंध, गहाण, अडथळे, भाडेकरा वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह **वकील श्री. आर. जे. मिश्रा वकील उच्च न्यायालय,** १०९, भाईदया नगर बी **-** बिल्डींग गोपी महल हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ये सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १४ (चौंदा) दिवसांच्या आ आर. जे. मिश्र (वकील उच्च न्यायालय

नाहीर सूचना याद्वारे देण्यात येते की, दिवंगत **श्री. सैय**र खौसार झा काझी हे दुकान क्र. ए-११, तळ मजला विंग, सांघवी साई दर्शन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग तथटी लिमिटेड, धारक त्यांचे नोंदणीकरण क्र. टीएनए, टीएनए) /एचजीएस /टीसी /१३७६६ /२००२-२०० ०६ २००२ अंतर्गत फिल्ला पार्कजनल सीरा भाईत रोड, मीरा रोड (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०७ येथील प्लॉट धारक जिमनीचा सर्व्हे क. ४७१, हिस्सा क. १, गाव भाईंदर जिल्हा ठाणे व आसपास क्षेत्रातील मीरा घोडबंदर रोड, येथील मालमत्तेचे मालक होते व सोसायटीचे बोनाफाईड सभासद होते तसेच पाच संपूर्ण प्रदानित शेअर्स धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ११, विभिन्न क्र. ५१ ते ५५ संबंधात मीरा भाईंदर महापालिका मंडळ, उप नोंदणीकरण जिल्हा भाईंदर जिल्हा ठाणे येथील धारक होने

सदर मालक दिवंगत श्री. सैयद खौसार झा काझी यांचा मृत्यू दि. २९.१२.२०१७ रोजी झाला त्यांच्या मागे कायदेशीर वारस १. दिवंगत नेहानाझ छीसार झा काझी पत्नी यांचा मृत्यू दि. ०८.०३.२०१७ रोजी झाला २. श्रीम. सानिया सैयद काझी (विवाहित मुलगी) ३. श्री. अझहर सैयद काझी (मुलगा) हे केवळ वारस असून त्यांच्या सदर मयत मालक यांच्या मृत्यूनंतर म्युचुअल अंडरस्टॅंडिंग मार्फत १. श्रीम. सानिया सैयद काझी यांनी त्यांचे शेअर्स, हक, अधिकार व हितसंबंध सदर फ्लॅट संबंधातील श्री. अझर सैयद काझी यांच्या नावे केले व नोंदणीकरण रिलीज करार दि. २६.०७.२०२३ अनुसार नोंदणीकरण क्र. टीएनएन७-१४२१८-२०२३ दि. २६.०७.२०२३ सह नोंदणीकरण पावती क्र. १५४०० अनुसार हक रिलीज, रिलीक्वीश्रद्ध केले व नेव्हापासन ने एकमेव व परिपर्ण मालक बनले आहेत व १००% शेअर्स तसेच बोनाफाईड सभासद असून ते शेअर प्रमाणपत्र क्र. १९ धारक पाच संपूर्ण प्रदानित

शेअर्सचे धारक आहेत. सर्व व्यक्ती, सरकारी प्राधिकरण, बँक, वित्तीय संस्था आदी यांना याद्वारे कोणतेही दावे असल्यास सदर फ्लॅटच्या संबंधात त्यांनी त्यांचे दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा सदर फ्लॅटच्या संबंधातील कोणतेही दावे गृहित धरले जाणार नाहीत व कोणतेही दावे काही असल्यास ते गृहित धरले के. व्ही. दुबे जाणार नाही.

कार्यालय क्र. ४०९, ४ था मजला, साई सिद्धी बिल्डींग, राधा कृष्णा हॉटेलसमोर, टाकी रोड, नालासोपारा पूर्व, तालूका वसई, जिल्हा पालघर ४०१ २०९.

जाहीर सूचना जाहीर सचना याद्वारे देण्यात येते की. दिवंगत श्रीम.

नेहानाझ खैसार झा काझी हे फ्लॅट क्र. ए/१०५, १ ला मजला, ए विंग, मोजमापित क्षेत्रफळ अंदाजे ३४० चौ. फूट सपर बिल्ट अप सांघवी साई दर्शन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग तायटी लिमिटेड धारक त्यांचे नोंदणीकरण क्र. टीएनए, (टीएनए)/एचजीएस/टीसी/१३७६६/२००२-२००३ दे. ०५.०६.२००२ अंतर्गत सिल्वर पार्कजवळ. मीरा भाईंदर रोड, मीरा रोड (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०७ येथील प्लॉ धारक जिमनीचा सर्व्हे क. ४७१, हिस्सा क्र. १, गाव भाईंदर जिल्हा ठाणे व आसपास क्षेत्रातील मीरा घोडबंदर रोड दक्षिणेस सर्व्हे क्र. ४७५ (भाग), पूर्वेस महसूल गाव भाईंदर येथील मालमत्तेचे मालक होते व सोसायटीचे बोनाफाईड सभासद होते तसेच पाच संपूर्ण प्रदानित शेअर्स धारक शेअर प्रमाणपत्र क्र. २०, विभिन्न क्र. ९६ ते १०० संबंधात मीरा भाईंदर महापालिका मंडळ. उप नोंदणीकरण जिल्हा भाईंदर जिल्हा ठाणे येथील धारक होते सदर मालक दिवंगत श्रीम. नेहानाझ खौसार झा काझी यांच

मृत्यू दि. ०८.०३.२०१७ रोजी झाला त्यांच्या मागे १. श्री. सैयद खैसार झा काझी (पती यांचा मृत्यू २९.१२.२०१७ रोजी) झाला व २. श्रीम. सानिया सैयदा ताड़ी (विवाहित मुलगी), ३. श्री. अझर सैयद काझी (मुलगा) हे असून सदर मयत मालक यांच्या मृत्यूनंतर म्युचुअल अंडरस्टींडेंग मार्फत १. श्रीम. सानिया सैयद काझी यांनी त्यांचे शेअर्स, हक्क, अधिकार व हितसंबंध सदर फ्लॉट संबंधातील श्री. अझर सैयद काझी यांच्या नावे केले व नोंदणीकरण रिलीज करार दि. २६.०७.२०२३ अनुसार नोंदणीकरण क्र. टीएनएन७-१४२१८-२०२३ दि. २६.०७.२०२३ सह नोंदणीकरण पावती क्र. १५४० अनुसार हक रिलीज, रिलींक्वीश्ड केले व तेव्हापासून ते एकमेव व परिपूर्ण मालक बनले आहेत व १००% शेअर्स तसेच बोनाफाईंड सभासद असून ते शेअर प्रमाणपत्र क्र. २० धारक पाच संपूर्ण प्रदानित शेअसंचे धारक आहेत. सर्व व्यक्ती, सरकारी प्राधिकरण, बँक, वित्तीय संस्था आदी यांना याद्वारे कोणतेही दावे असल्यास सदर फ्लॅटच्या संबंधात त्यांनी यांचे दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्य आत सूचित करावे अन्यथा सदर फ्लॅटच्या संबंधातील कोणतेही दावे गुहित धरले जाणार नाहीत व कोणतेही दावे काही असल्य ते गृहित धरले जाणार नाही. के. व्ही. दुबे दि. २५.०८.२०२३ वकील उच्च न्यायाल कार्यालय क्र. ४०९, ४ था मजला, साई सिद्धी बिल्डींग राधा कृष्णा हॉटेलसमोर, टाकी रोड, नालासोपारा पूर्व

तालका वसई, जिल्हा पालघर ४०१ २०९,

डीएमआय हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्राधिकत अधिकारी यांन

ॲक्ट), २००२ (५४/२००२) अंतर्गत व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या (नियम ३) . सहवाचिता अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार **सिताराम शंकर कालगुडे, शंक** कालगुडे यांचा मुलगा व दिपाली सिताराम कालगुडे, सिताराम कालगुडे यांची पत्नी (सह-कर्जदार) यांना सदर सूचनेत निर्देशित रक्कम रु. १५,५८,४५९/- (रु. पंथरा लाखा अञ्चावन्न हजार **चारशे एकोणसाठ मात्रे) १९ मे, २०२३** अनुसार या रक्कमेचे प्रदान संदर सूचनेच्या स्विकृती तारखेपासू ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सचना दि. २९ मे. २०२३ जारी केली होती. कर्जदार/ सह–कर्जदार/ गहाणवटदार/ हमीदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने

(नियम ८(१) पाहा ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट

सदर सूचना कर्जदार/ सह-कर्जदार/ ग्रहाणवटदार/ हमीदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सीक्युरिटी (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या सदर नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशिः ालमत्तेचा **दि. २२ ऑगस्ट, २०२३** रोजी ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नरे

व असे कोणतेही व्यवहार हे डीएमआय हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रभारांतर्गत रक्कम रु. १५,५८,४५९/- (रु. पंधरा लाख अठ्ठावन्न हजार चारशे एकोणसाठ मात्र) दि. १९ मे, २०२३ अनुसार व त्यावरील कंत्राटी दराने व्याज व प्रभार रक्कमेची पूर्तता होइपर्यंत रकमेच्या अधीन असतील कायद्याचे अनच्छेद १३ च्या उप-अनच्छेद (८) च्या तरतदींअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभत

सही / - प्राधिकृत अधिकारी

मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदार/ सह–कर्जदार/ गहाणवटदार/ हमीदार यांचे लक्ष वेधून घेण्यात येत स्थावर मालमत्तेचे विवरण मालमत्ता धारक फ्लॅट क्र. ३०४, ३ रा मजला, ए विंग, ॲंजेल्स प्राईड, सर्व्हे क्र. ४४, हिस्सा क्र. १

जय अंबे मंदिरजवळ, सोनारपाडा, डोंबिवली (पूर्व), तालूका कल्याण, जिल्हा ठाणे महाराष्ट्र ४२१ २० धारक मालमत्तेचा सर्व तो भाग व भूखांड.

दि. २३.०८.२०२३

डीएमआय हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड